

गर्जनेच्या वेळी मिळत्या मदतीचा हात... कमी व्याजदरात... मिळेल इजावणीची साथ...

फक्त ३ मिनिटात सोने तारण कर्ज

कमीत कमी कागदपत्रे • सर्वाधिक रकम, सुलभ व्याज दर • वरिष्ठ सल्लागार

इंद्रायणी मुख्य कार्यालय: भाऊवणी बस स्टॅण्ड, साचा: डबळपुरी, गौरीनाथ, सुपा, टाकळी डोकेश्वर, अ.नगर

अधिक माहितीसाठी संपर्क: 9423059405 9763484973

पारनेर दर्शन

भारत सरकार मान्यताप्राप्त, हॉलमार्क प्रमाणित दागण्यांचे दालन.

धरमचंद भवरीलाल
सराफ अँड ज्वेलर्स

मेन बाजार पेठ (आसन बाजार), बस स्टॅण्ड जवळ, नरा अर्बन को-ऑप. बँकेच्या, पोस्टरी, ता. गिरार, जि. पुणे.

(02138) 22 45 45 | www.facebook.com/dharmchand

वर्ष १ अंक २०८, मंगळवार ३० एप्रिल २०२४

संपादक : देविदास आबूज | कार्यकारी संपादक : विजय वाघमारे

RNI No. MAHMAR/2015/61493

किंमत : ३ रुपये

लंका दहनापूर्वी ती सोन्याची तर होऊ घात!

तो उद्योगपती नेमका आहे तरी कोण ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये येउन खा. डॉ. सुजय विखेंची बाजू सावरताना महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत लंके आडनावाची शाब्दिक कोटी करत पुराणातील लंके नगरीशी थेट संबंध जोडून नगरच्या मतदारांना लंका दहन करण्याचे जाहीर आवाहन केले. खरे तर हा वास्तवतेचा विपर्यास ठरतो आणि हे मुख्यमंत्रीपदावरील उच्चपदावरील नेत्याने करावे याचे सख्खे आश्चर्य वाटते अर्थात त्यांना लंका दहन करायचेच आहे त्यांच्या या तथाकथित राजकीय उद्दीष्टांना आमचा विरोध नाही पण त्यांनी सोईस्कर आवाहन करताना हे समजून घेतले पाहिजे की हनुमानाने लंके दहन केली त्यावेळी ती सोन्याची होती हा सर्वश्रुत पौराणिक दाखला आहे मग आता मुख्यमंत्री शिंदे यांना अभिप्रेत असलेली लंकेची नगरची लंका दहन करण्यासाठी ती किमान सोन्याची करावी लागेल. गेल्या पाच वर्षात तुम्हाला तशी करता आली नाही. नगर दक्षिण दुष्काळ आणि विविध समस्यांनी ग्रस्त आहे. अशी दुष्काळी लंका दहन करून तुम्हाला अपेक्षित इतिहास घडविता येणार नाही. लंकेला किमान ही नगरी सुवर्ण करण्याची संधी तर द्या आणि एकदाका नगरला सोनेरी दिवस आल्यावर लंका दहन करण्याचे आवाहन नगरकरांना जरूर करा. पण त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. राजकारणात सांगण्यासारखे काही नसेल तर मग इतिहासाचे संदर्भ दिले जातात ते प्रत्येक वेळी चपलख बसतात असे नाही.




आहेत. पेशवेकालीन फडणवीसांचा इतिहास काय या तपशीलात आम्ही जाणार नाही. धनगर आरक्षणाचा त्यांनी जसा इच्छा केला. त्यापेक्षा नामांतराचा वेगळा विषय नाहीच. नामांतराला कोणाचा विरोध नाही, पण ते कायदेशीर झाले पाहिजे. नगर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी नाही. प्रशासकीय अधिकार्यांनी ठराव दिलेले ते लोकप्रतिनिधीच्या सभागृहांना देऊ. त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्राने निर्णय घ्यावा म्हणजे कायदेशीर बाधा येणार नाही. या प्रशासकीय ठरावांना कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते हे शहाण्या माणसांनी लक्षात घेतले पाहिजे. ही कामगिरी कोणी खासदार झाले तरी ती त्यांना दिलीत पार पाडावीच लागेल मग त्यासाठी अमूक एक खासदार झाला पाहिजे असे नाही. महायुतीच्या नेत्यांचा कल्पनाविलास या निमित्ताने निर्दे शीत झाला तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नीलेश लंके यांची खिंड लढविताना उद्योगपतीचा संदर्भ देऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून

दिली. पवार साहेब म्हणाले की उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असताना एक तीन अक्षरी आडनांव असलेले उद्योगपती आमच्याकडे आले लंके सोडून दुसरे कोणालाही उमेदवारी द्या. असा महसूलमंत्री विखेंचा निरोप दिला. पवार साहेब त्यांच्या गौप्यस्फोटावर ठाम आहेत. तर विखें खोटे बोला पण रेटून बोला हा पवार यांचा धंदाच झाला आहे असा खुलासावजा आरोप केला. पण त्यांनी उद्योगपतीमार्फत असा निरोप धाडला नव्हता असे कोर्टे का नमुद केले नाही हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. ज्या अर्थी धुर निघाला त्याअर्थी जाळ झालेला आहेच. पण उद्योगपतींचे नाव पुढे येत नाही तोपर्यंत सोक्षमोक्ष लागणार नाही. उद्योगपतींचे पवार साहेबांशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. अगदी उद्योगपती आदानी, अंबानी पवार साहेबांना सातत्याने भेटत असतात. शरद पवार हे देशातील तसे एकमेव नेते आहेत की ते उद्योगपतींशी संबंध ठेऊन असतात. तेव्हा उद्योगपती मार्फत त्यांच्याकडे असा निरोप येण्याची सुताराम शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार गोपनीयतेचा भंग करण्याची सुताराम सुध्दा शक्यता नाहीच. पण अजितदादा पवार यांनी नीलेश लंके यांना उमेदवारी करण्यापासून जरूर प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी ठरला नाही. नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पण उमेदवारीवर ठाम राहिले. अजितदादांचे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर कदाचित उद्योगपतींची मात्रा वापरल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. तशी ती असेल तर हा उद्योगपती कोण ? छोटा हम्बखासच नसेल, तो पवार साहेब आणि भाजपाच्या संपर्कातील असू शकतो. तो तीन अक्षरी आडनावाचा असल्याने कोण त्याकडे आ वासून अंदाज बांधू शकते. त्याचे उत्तर पवार साहेब देऊ शकतात. प्रश्न उत्तराचा नाही. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात दमानिया या उद्योगपतीने उमेदवारी जरूर केली होती. पण तो अपवाद वगळता अन्य उद्योगपतींचा शिरकाव झाला नव्हता. ते किमान नगरचे होते. पण राजकारणा बाहेरील उद्योगपतीने असे धाडस करण्याची ही पहिलीच घटना मानावी लागेल. आगावी काळात यांचे राजकीय पडसाद उमू शकतात.

एमआयएम आणि डमी लंकेचीही माघार!

खा. डॉ. सुजय विखेंचे डावपेच फसले | खा. विखे, आ. लंके यांच्यात सरळ लढत होणार | २५ उमेदवार रिंगणात

नगर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना डोकेदुखी ठरतील असे एमआयएम तसेच लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेले नीलेश साहेबराव लंके या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने नीलेश लंके यांची कांडी करण्यासाठी डॉ. विखे यांनी टाकलेले डावपेच फसले आहेत. आता निवडणूकीच्या रिंगणात एकूण २५ उमेदवार आहेत.



देताना डॉ. विखे यांच्या यंत्रणेमार्फत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. अगदी डॉ. विखे यांच्या प्रतिनापात्रासाठीचा स्टॅम्पपेपर व नीलेश साहेबराव लंके यांचा स्टॅम्प पेपर

यांनी घेतली माघार

परवेज उमेद शेख, गिरीश तुकाराम जाधव, डॉ. योगिता प्रवीण चौळके, जहिर युसुफ जकाते, राणी नीलेश लंके, सुदर्शन लक्ष्मण शितोळे, मनोरमा दिलीप खेडेकर, प्रतिक अरविंद बोरसे, प्रा. सुनील मोहन पारखे, नीलेश साहेबराव लंके, मुक्ता प्रदीप साळुंके.

निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर

डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना कांडीत पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. नीलेश साहेबराव लंके हा नावात साधर्म्य असलेला उमेदवार तसेच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन करणारा एमआयएमचा उमेदवार हा देखील त्याचाच भाग. मात्र दोघांनीही अचानकपणे आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अश्र्वर्च्य व्यक्त करण्यात येत आहे.

हे आहेत निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवार

सुजय राधाकृष्ण विखे भाजपा, नीलेश ज्ञानदेव लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, उमाशंकर श्यामबाबू यादव बहुजन समाज पार्टी, आरती किशोरकुमार हालदार प्रबुध रिपब्लिकन पार्टी, कालीराम बहिरू पोपळकर भारतीय नवजवान सेना, कैलास निवृत्ती जाधव महाराष्ट्र विकास आघाडी, रविंद्र लिलानंद कोठारी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर, दत्तात्रय अप्पा वाघमोडे राष्ट्रीय जनक्रांती पार्टी, दिलीप कोंडीबा खेडकर वंचित बहुजन आघाडी, भागवत धोंडीबा गायकवाड समता पार्टी, मदन कानिफनाथ सोनवणे राईट टू रिकॉल पार्टी, रावसाहेब शंकर काळे बहुजन मुक्ती पार्टी, भाउसाहेब बापूराव वाबळे भारतीय जवान किसान पार्टी, शिवाजीराव वामन डमाले सैनिक समाज पार्टी, महंमद जमीर शेख, नवशाद मुन्शीलाल शेख, अमोल विलास पाचुंदकर, महेंद्र दादासाहेब शिंदे, मच्छिंद्र राधाकिसन गावडे, गोरख दशरथ आळेकर, सुर्यभान दत्तात्रय लांबे, अनिल गणपत शेटकर, गंगाधर हरीभाउ कोळेकर, प्रविण सुभाष दळवी, विलास गफुर शेख.

एकाच व्यक्तीने आणला तर एकाच वकीलाने दोघांची नोटीही केली. नीलेश साहेबराव लंके यांच्या अर्जावर सुचक म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे व इतर भाजपा कार्यकर्त्यांची स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नीलेश साहेबराव लंके यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर विखे समर्थकांच्या आनंदाला भरते आले होते. तसेच भरते एमआयएमचा अर्ज दाखल झाल्यानंतरही आले होते. दोघांच्या माघारानंतर मात्र विखे समर्थक चांगलेच हिरमुसले.

कांदा निर्यात : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ?

गुजरातच्या कांदा निर्यात धोरणावर शरद पवारांचा निशाणा | नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव येथे सभा

शेवगांव : प्रतिनिधी
केंद्र सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांने पिकविलेल्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे शत्रू नाहीत. त्यांचा कांदा निर्यात झाला तर आम्हाला आनंद आहे. मात्र गुजरातच्या कांद्याला परवानगी मिळत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ? असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.



नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची शेवगांव येथे प्रचारसभा पार पडली.

लंके यांच्यासारखे कोरोनातील काम केंद्राला का जमले नाही ? नीलेश लंके हे पारनेरसारख्या दुष्काळी भागातील व्यक्तीमत्व. कोरोना संकटात त्यांनी ३३ हजार कोरोना रुग्णांना उपचार मिळवून दिले. घरी न जाता कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झोपून त्यांना दिलासा दिला. लॉकडाऊनमध्ये घरी जाणाऱ्या नागरीकांसाठी सुविधा दिली. जे काम नीलेश लंके करू शकतात ते काम केंद्र सरकार का करू शकले नाही असा सवाल पवार यांनी यावेळी केला.

पाणी, एमआयडीसीसाठी आम्ही पुढाकार घेऊ

या भागातील शेतीला पाणी हवे आहे. पाणी असेल तर सोने पिकविण्याची धमक बळीराजात आहे. ताजनापुरच्या पाणी योजनेची घर्चा अनेक वर्षापासून होत आहे. रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचीही आवश्यकता आहे. १३ मे नंतर निवडणूकीची प्रक्रिया संपल्यानंतर ताजनापुर योजना, औद्योगिक वसाहतीसाठी आम्ही प्रयत्न करू

जनतेचा उमेदवार

जनतेचा उमेदवार कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे नीलेश लंके होय. या गडयाने या मतदार संघात काय जादू केली माहीती नाही. सत्री दोन वाजेपर्यंतही त्यांची लोक वाट पाहत असतात. पारनेरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कामाचे कौतुक ऐकण्यास मिळते. विरोधी उमेदवाराला सत्तेचा पैशांचा दर्प झाला असून त्यांचे गर्वहर्षण करण्यासाठी नीलेश लंके यांना विजयी करून देशात इतिहास घडवायचा आहे. हा लोकशाहीचा विजय ठरणार आहे. विरोधी उमेदवार मोठी पार्टी आहे. त्यांना मदत केली काय, नाही केली काय सर्वांना त्रास देणे त्यांचा पिंड असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

विखेंकडून सत्तेचा गैरवापर

विरोधी उमेदवार हे त्यांची सत्ता जनतेसाठी नव्हे तर प्रतिष्ठेसाठी वापरत आहेत. आम्ही एखाद्या हॉटेलवर बसलो तरी त्या हॉटेलवर दुसऱ्या दिवशी कारवाई केली जाते. आमच्यासोबत फिरले तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यांच्याकडून सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू असल्याची टीका नीलेश लंके यांनी केली.

समाजाच्या हरकतीनंतर एमआयएम'ची माघार

महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन टळणार



नगर : प्रतिनिधी
'एमआयएम'चे नेते खासदार इम्सियाज जलील यांच्याशी चर्चा केली. सोशल मीडियातून आणि प्रत्यक्ष बैठकांमधूनही अशरफी यांच्या उमेदवारीला हरकत घेण्यात येत होती. छत्रपती संभाजीनगर येथील मुस्लिम पदाधिकाऱ्यांमार्फतही खासदार जलील यांच्यापर्यंत निरोप पोहोचविल्याचे

सांगण्यात येते. अशरफी यांच्यावर विविध आरोपही केले जात होते. उर्वरित पान ३ वर

Admission Open for 2024-25
Playgroup to Std. 6
A Proposed CBSE School

PODAR LEARN SCHOOL

School Address: SHREE SWAMI SMARATHNAGAR, JAMGAON ROAD, PARTNER, DIST. ANAGAR.
Office Address: SNEHAL GALAXY, PARTNER SUPA ROAD, PARTNER

9960265965 / 9765821918 / 9762441030 / 7264838052

Shree Datta Bahuuddeshiya Sanstha's
Saint Vivekanand Public School
A/P-Jamgaon, Tal-Parner, Dist-Ahmednagar
PH-9860815843, 9420812001

REQUIRED TEACHERS 2024-2025

We are looking for passionate experienced / fresher, innovative and qualified teacher with good communication skill and fluency in English for following classes.

Sr.No.	Subject	Qualification	No. of Post
1	Pre-Primary	H.S.C./Graduate/D.Ted	4
2	Primary	H.S.C./Graduate/D.Ted /B.Ed	3
3	Math's	B.sc/M.sc/B.ed	2
4	Science	B.sc/M.sc/B.ed	2
5	STT	B.A./M.A.B.ed/(HIS/Geo)	1
6	English	B.A./M.A.B.ed	3
7	Marathi	B.A./M.A.B.ed	2
8	Hindi	B.A./M.A.B.ed	1
9	Art Teacher (Drawing)	Diploma ATD	1
10	Administrative Staff	Compuer knowledge	1

Walk-in Interview with all document on Thursday 25 April 2024
10.00 AM to 3.00 PM at Above Address

Note -
• Salary commensurate based on skill, qualification and Experience.
• Training will be provided to Fresher candidate who are Passionate about Education

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
पु.डावस कोड-27260709504

राज्य सरकार प्रवृत्तिकाण राठेगण सिटी संचलित
डॉ.बी.एम. इंग्लिश मेडियम स्कूल
डॉ.बी.एम. इटर्नशनल स्कूल
(State Board) (CBSE Pattern)

राठेगण सिटी, ता. पारनेर, जि. अहमदनगर

2024-25 साठी प्रवेश सुरू

नर्सरी | एल.के.जी. | यू.के.जी. | १३वी ते १०वी

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समर्पित

आमच्या शाळेची वैशिष्ट्ये
• महाप्राध्यापक नवाजलेल्या शिक्षकांद्वारे राठेगण सिटीमध्ये दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण.
• शिक्षण कुटुंबी मिळेल पण सुसंस्कारित/सर्वांगीण दर्जेदार शिक्षण हवे असल्यास एकमेक अर्थव्यवस्था करणं.
• विद्यार्थ्यांची शैक्षणिक/सामाजिक/ भावनात्मक/मानसिक/दृश्यात्मक/बौद्धिक प्रगती व स्वास्थ्यास संपूर्ण ती परत.
• खाजगी वसाहतीची परत नाही.
• शिस्तर व परीक्षे शरद व सर्व उपनगरांमध्ये सुविस्तृत स्कूलवस सुविधा उपलब्ध.
• शिस्तरपासून फक्त २० मिनिटे अंतरावर. • पारनेरपासून फक्त १५ मिनिटांचा अंतरावर

7666120168, 9422755191, 7083758198
https://dbmragegansiddhi.blogspot.com

युवा

लग्नाबद्दल टोमण्यांना असे द्या उत्तर... बोलती होईल बंद!

जीवनातील सुख-दुःखाचे साथीदार म्हणून नातेवाईकांकडे पाहिले जाते. पण काही नातलग असे असतात जे तुम्हाला दुःखात पाहूनच आनंदी होतात. अशा नातेवाईकांपासून वेळीच दूर राहणे चांगले. असे लोक छोट्या-छोट्या समस्यांना इतके मोठे बनवतात की कधी कधी व्यक्तीला मानसिक त्रास होतो. विशेषतः लग्नाचा विषय असेल तर त्यांच्या तोंडावर ताबा ठेवणे अवघड होऊन जाते. तुम्हीही अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. या टिप्स अशा आहेत की तुम्ही अशा फटकळ लोकांचे तोंड कायमचे बंद करू शकता...

■ शक्य तितक्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा : नातेवाईकांकडून



टोमणे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्याकडे शक्य तितके दुर्लक्ष करणे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उत्तर द्याल तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या टोमण्याने अधिक त्रास देतील. त्यांना नेमके हेच हवं असतं की तुम्ही त्यांना उलट उत्तर द्यावं आणि मग तुम्हाला ते चांगलं सुनावू शकतील.

■ प्रेमाने आपले मत मांडा : लग्न करायचं की नाही करायचं हा अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे. हा निर्णय कधीही कोणाच्या प्रभावाखाली घेऊ नये. म्हणून, जेव्हा जेव्हा कोणी नातेवाईक तुम्हाला याबद्दल टोमणा मारतात किंवा लग्नासाठी तुमच्यावर विविध मार्गांनी दबाव आणतात तेव्हा त्यांना शांत राहून तुमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

■ नातेवाईकांना त्यांच्या मर्यादा सांगा : प्रत्येक नात्याला स्वतःच्या मर्यादा असतात. त्यामुळे नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत, जर एखाद्या नातेवाईकाने याची काळजी घेतली नाही, तर तुम्ही त्यांना तुमच्या जीवनाबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना का नाही हे स्पष्ट शब्दात सांगा.

■ समर्पक उत्तर देणे सुद्धा आवश्यक : वारंवार समजावूनही तुमचे नातेवाईक तुम्हाला टोमणे मारणे थांबवत नसतील तर तुम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. कारण असे लोक तुमची काळजी करत नाहीत तर तुम्हाला काळजीत पडलेले पाहून आनंदी होतात. म्हणून, जेव्हा असे नातलग तुम्हाला भेटतील तेव्हा ते नक्कीच काहीतरी बोलतील. ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल, अशावेळी त्यांना आवर्जून उत्तर द्या.

■ परिस्थिती सांगा : काही लोक आर्थिक परिस्थिती किंवा करिअरसाठी लग्न उशिरा करतात. पण अशिक्षित, करिअर आणि पैशांचं महत्त्व माहीत नसणाऱ्या लोकांना याची किंमत माहीत नसते. त्यांना लग्न आणि संसार हेच फक्त महत्त्वाचं वाटतं. अशावेळी त्यांना तुमच्या आयुष्यातील ते ध्येय उघडपणे आणि गवानी सांगा की ते पूर्ण होईपर्यंत पुन्हा त्यांनी लग्नाचा विषय सुद्धा तुमच्यासमोर काढला नाही पाहिजे.

DINK COUPLES

ही काय भानगड?



■ काय आहे DINK कपल्स ट्रेड : DINK कपल्स म्हणजे ज्यांचे लग्न झाले आहे, जे नोकरी करत आहेत अथवा व्यवसाय करत आहेत आणि त्यांचा लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंगचा कोणताही विचार नाही. त्यांच्यासाठी DINK या शब्दाचा वापर केला जातो, ज्याचा फुल फॉर्म आहे Dual Income No Kids. दोघेही काम करत असतात, मात्र त्यांना पालक होण्याची अजिबात घाई नसते.

■ मुलांची इच्छा नाही : कपल्स असा एक निर्णय घेतात ज्यामध्ये त्यांना मुलांचे कोणतेही टेन्शन नको असते. आपण जे काही कमावत आहोत, ते आपल्या स्वतःवर खर्च करणे, सेलिंग करणे याला महत्त्व देण्यात येते. त्यांच्या काही वर्षांमध्ये हा ट्रेड वाढत चालला आहे आणि अनेक कपल्स हा निर्णय घेताना दिसून येत आहेत. मुलांची जबाबदारी न घेता आपल्या स्वतःसाठी जगण्याला प्राधान्य देणाऱ्या कपल्सना DINK असे म्हणतात.

■ DINK कपल्सचे फायदे : वास्तविकतः DINK कपल्स हे समाजाच्या विचारापेक्षाही स्वतःला प्राधान्य देणे

अधिक महत्त्वाचे समजतात. अशा व्यक्ती अशी कामं करतात ज्यामधून त्यांना आनंद मिळेल आणि कुटुंबापेक्षा स्वतःला आणि आपल्या आनंदाला हे कपल्स अधिक प्राधान्य देतात. यामध्ये काही नुकसान नक्कीच आहे पण फायदेही आहेत. अशा कपल्सना अधिक दर्जात्मक वेळ एकमेकांना देता येतो. तसेच एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो. मुलांच्या भविष्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देता येते. दोघांचीच साथ असल्याने लक्ष भरकटत नाही.

■ काय आहे आव्हान : समाजातील काही व्यक्तींना नक्कीच ही लाइफस्टाईल योग्य वाटत नाही. विशेषतः जुन्या जमान्यातील व्यक्तींना. आई-वडील ज्यांना वाटतं की आपल्या मुलांनी लवकरात लवकर आई-वडील होण्याचा निर्णय घ्यावा, त्यांना अजिबात हे

योग्य वयात लग्न आणि मुलं व्हावीत हे आजही आपल्याकडे मानले जाते. पती आणि पत्नीच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. मात्र सध्या बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता अनेकदा वयाला नाही तर करिअर आणि पैशाला महत्त्व दिले जाते. मुला-मुलींचे लग्न हे नक्कीच योग्य वयात व्हावे असे घरातील अनेकांना वाटत असले तरीही सध्याची तरतूद पिढी हे जास्त फॉलो करतांना दिसून येत नाही. शहरांमध्ये जेव्हा मुलं- मुली लग्नाचा विचार करतात तेव्हा ते करिअरमध्ये सेटल झालेले असतात. बरेचदा योग्य वयात लग्न तर करतात, मात्र मुलांचा विचार करत नाहीत. मुलांना जन्म देण्यासाठी अजिबात घाई करत नाहीत. अनेकदा आपली स्वप्न पूर्ण करण्याचा विचार कपल्स करतांना दिसतात. यात आपले घर, कार आणि करिअरमध्ये प्रमोशन या गोष्टींचा विचार जास्त होताना दिसतो. त्यामुळेच DINK Couple ट्रेड वाढताना दिसून आहे. याचा नेमका अर्थ काय आहे आणि जोडीदारांना मिळणारे फायदे नुकसान काय असू शकतात याबाबत जाणून घेऊया...

आवडत नाही. अशा कपल्सना स्वार्थी म्हटलं जातं. डिंक कपल्सचा पर्याय अशा मुली निवडतात ज्यांना कुटुंबाला प्राधान्य द्यायचं आहे. मात्र त्यांना व्यक्तीगत आयुष्यातही करिअरमध्ये पुढे जायचं आहे.

■ काय सांगतात तज्ञ... : डॉक्टरांच्या मते, अनेकदा कपल्सचे असे विचार हे कुटुंब आणि समाजापासून दूर जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक तणाव येतो. अशावेळी स्वतःचा आनंद जोपासताना बाकी ठिकाणी मात्र ताणतणाव अधिक जाणवू लागतो आणि त्यामुळे डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. वास्तविक मॅटल हेल्थ एक्सपर्टसजवळ सामाजिक दबाव कसा मॅनेज करावा, कुटुंबाशी अलगाव असणे कसे मॅनेज करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. मानसिक आरोग्याशी संबंधित त्रास स्वीकारावा आणि ते ठीक करावे याचेही मार्गदर्शन करण्यात येते.



सावट रुममेट सिंड्रोमचे!



जेव्हा दोन लोक लग्न करतात आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देतात तेव्हा त्यांच्यासमोर एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्याचे आव्हान असते. आयुष्यात एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. पण या प्रकारात असे होत नाही. कालांतराने अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा एखाद्या व्यक्तीला जीवनाच्या धावपळीत थकवा जाणवू लागतो आणि याचा परिणाम नातेसंबंधावर होऊ लागतो. अशा परिस्थितीत ते एका छताखाली जोडपी एखाद्या रुममेटसमोरच जीवून जगू लागतात. अशा परिस्थितीत व्यक्तीला एकटे वाटू लागते...

■ रुममेट सिंड्रोमचे तोटे : लग्नात रुममेट सिंड्रोम असल्याने कुटुंबात भांडणे, वाद, मुलांचे संगोपन करताना समस्या, मुलांसोबतचे खराब संबंध, एकटेपणा, मानसिक ताणतणाव यासारख्या समस्या उद्भवतात. डिस्कनेक्शन नैराश्य येऊ शकते. कोणतेही नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे नातं तयार झाल्यावर ती टिकून ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

■ एकमेकांचे चांगुलपणा लक्षात ठेवा : जेव्हा जेव्हा तुम्हाला रुममेट सिंड्रोमची लक्षणे दिसतात तेव्हा तुमच्या जोडीदारातील वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्याच्यात चांगले काय आहे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा जबाबदाऱ्यांमुळे तुमच्यामध्ये अंतर असू शकते. परंतु तुमच्यामध्ये सर्व काही चांगले होईल.

■ त्यांना स्पेशल फील करा : अनेक वेळा तुमच्या पार्टनरला असे वाटू लागते की तुम्हाला त्याच्याबद्दल काही खास भावना नाही. अशा परिस्थितीत

छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये छोट्या गोष्टी आहेत त्यात तुमच्या जोडीदाराचा आवडता पिझ्झा घेऊन येतो किंवा तुमचा आवडता ड्रेस खरेदी करतो. त्यांच्या हसण्याचे कारण बघा.

■ जीवनात बदल आवश्यक : जीवून निराशाजनक आणि कंटाळवाणे होत आहे असे वाटत असेल तर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये बदल करू शकता, तुमच्या रुटीनमध्ये चालणे आदीचा समावेश करू शकता. एकत्र चित्रपटाचा प्लॅन करू शकता किंवा काहीतरी मजेदार करू शकता.

■ क्वालिटी टाइम : एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवणे ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, काहीवेळा जर तुमच्या जोडीदाराला ऑफिसमधून यायचे असेल तर त्याला रिसीव्ही करा, कधी एकत्र जेवण बनवा आणि काही चांगल्या गोष्टी एकत्र शेअर करा. या गोष्टींमुळे तुमचे नातं घट्ट होण्यास मदत होईल.

जोडीदारासोबत पहिलाच प्रवास... मग हे जपाच!



आता सर्वत्र लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. असे असताना लग्नानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनिमून किंवा पहिला प्रवास, बाहेर गेल्यावर माणूस उलगडू लागतो. पण जोडीदारासोबत प्रवास करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही नवीन नात्यात किंवा वैवाहिक जीवनात असता तेव्हा उत्साह खूप जास्त असतो. या काळात जोडप्याला त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण घालवायचे असतात. म्हणूनच ते प्रवास किंवा हनिमूनचे प्लॅन करतात. यावेळी हे क्षण कायमचे संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पण या काळात अनेकवेळा जोडप्यांकडून अशा चुका होतात ज्यामुळे गोष्टी बिघडतात. त्यानंतर फक्त टेन्शन घेण्याशिवाय कोणत्याच गोष्टी राहत नाही. जर तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत पहिल्यांदाच प्रवास करत असाल तर काही गोष्टी करणं नक्कीच टाळा यामुळे तुमचे नातं घट्ट होण्यास मदत होते...

■ जास्त फोटो काढू नका : पहिल्यांदा एकत्र प्रवास करत असताना या जोडप्याला या आठवणी कायम जपून ठेवण्याची इच्छा असते. ते जास्तीत जास्त छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करतात. आम्ही असे म्हणत नाही की फोटो क्लिक करू नका, परंतु केवळ यावर लक्ष केंद्रित करू नका. तुम्ही आठवणी तुमच्या मनात साठवून ठेवा. यामुळे तुमचे नातं घट्ट होण्यास मदत होईल.

■ विनाकारण प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका : प्रत्येक व्यक्तीला आपण चांगले असावे असे वाटते. पण हनिमून दरम्यान एकमेकांसमोर चांगले वागण्याचे असते किंवा त्यांना विशेष वाटावे असा प्रयत्न करतात, परंतु असे करणे तुमच्या जोडीदाराला खोटे वाटू शकते. जर तुम्ही असे वागलात तर एक दिवशी सत्य बाहेर येईल. त्यामुळे नॅचरल राहण्याचा प्रयत्न करा.

■ प्रवासात जोडीदाराच्या आवडीची

काळजी घ्या : प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, काही लोकांना डोंगर आवडतात तर काहींना समुद्रावर वेळ घालवायला आवडतो. जर तुमच्या दोघांची प्रवासाची आवड वेगळी असेल तर एकमेकांची काळजी घ्या. दोघांच्या आवडी-निवडी जुळतील अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा, अन्यथा कोणीही सहलीचा आनंद घेणार नाही.

■ फक्त हॉटेलमध्येच वेळ घालवू नका : अनेक वेळा जोडपी अशी आलिशान हॉटेलस बुक करतात आणि त्यांच्याकडे लवझरी रूम, स्विमिंग पूल, स्पा, जिम अशा अनेक सुविधा असतात. ज्यामुळे त्यांना रूम आणि हॉटेल सोडावेसे वाटत नाही, पण तुम्ही नक्कीच बाहेर जाऊन निसर्ग पाहा. बाहेर गेल्यावर तुम्ही एकमेकांना समजू शकता. यामुळे तुमचे नातं घट्ट होण्यास मदत होईल.

तपासा या ५ गोष्टी...सुखी होईल संसार!



आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्यासाठी आपण लगेच हो म्हणतो, पण लग्नाला लगेच हो म्हणत नाही. त्याआधी तुमच्या जोडीदाराशी बसून काही मुद्द्यांवर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगत आहोत. लग्न ठरवताना पैशांबद्दल चर्चा करणे चांगले मानले जात नाही, परंतु इथेच आपण चुकतो. आपण भावनात्मक गोष्टींसोबतच व्यावहारिक गोष्टींवर देखील लक्ष दिले पाहिजे आणि त्याबद्दलची मते आपल्या पार्टनरकडून लग्नाआधीच जाणून घेतली पाहिजेत. एक लक्षात ठेवा की, पैसा खूप महत्त्वाचा आहे. लग्नानंतर या विषयावर बोलून नात्यात कटुता निर्माण करण्यापेक्षा लग्नाआधी या विषयावर मनमोकळेपणाने आणि अर्थपूर्ण संवाद साधलेला बरा. तुमचा खर्च आणि बचत करण्याच्या सवयी किती समान आहेत हे तुम्हाला दोघांनाही माहीत असणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आता लग्नाच्या प्रोसेसमध्ये असाल आणि पार्टनर शोधत असलं तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही आधीच विचारलेल्या बऱ्या!


■ मुलाची जबाबदारी हवी की नको? : आता परिस्थिती पूर्वोत्तराशी राहिलेली नाही. पूर्वी लग्नाच्या वर्षभरानंतर मूल झालं तर पती- पत्नी आनंदात असायची. पण आजकाल कपल्स लवकर ही जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात. उलट लग्नाआधीच ठरवतात की त्यांना लगेच मूल हवे आहे का? जर होय, तर किती वर्षांनी? तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरशी याविषयी बोलले पाहिजे, जेणेकरून उद्या कोर्टाकडे दबाव आला तर या मुद्द्यावर तुमच्या दोघांमध्ये भांडण होणार नाही. मुलांबाबत तुमच्यामध्ये जे काही ठरलं असेल ते गरज भासल्यास तुमच्या कुटुंबियांना सुद्धा सांगा.

■ आई- वडिलांसोबत राहायचे की नाही? : लग्नाआधी तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की तुम्ही दोघे आई- वडिलांसोबत राहणार आहात की एकटे? यामुळे तुम्ही दोघेही मानसिकदृष्ट्या तयार व्हाल. लग्नानंतर तुम्ही आई- वडिलांसोबत राहत नसलात तरी आई- वडिलांना आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी तुमची आहे का? यावरही चर्चा व्हायला हवी.

■ तुमचे करिअर गोल काय असेल? : अनेक नोकरी करणाऱ्या मुली लग्नानंतर नोकरी सोडतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलले पाहिजे की तुम्हाला दुसऱ्या शहरात किंवा देशात चांगली नोकरी मिळाली तर तिलाही अथवा त्यालाही तुमच्यासोबत यायला आवडेल का? की तुम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या शहरात राहून करिअर कराल?

■ वाईट स्थिती आली तर काय? : आजकाल वाईट स्थिती काही सांगून येत नाही. एक चुकीचा निर्णय आणि होत्याचं नव्हतं होऊन बसतं. खास करून आर्थिक बाबतीत फटका बसू शकतो. अशावेळेस जर आता चांगली अस्पॉर्ती स्थिती नंतर वाईट झाली तर जोडीदार सपोर्ट करेल की वेगळा निर्णय घेईल यावर सुद्धा एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे.

■ एखादे स्वप्न अन् मैत्री... : कधी कधी नात्यात असताना नवरा किंवा बायको एकमेकांबाबत खूप पझेसिव्ह असतात. अशावेळी त्यांच्या आयुष्यात फार मित्र-मैत्रीण असलेले खपत नाही आणि मग भांडणे वाढतात. जास्त वेळ मित्र-मैत्रीणींसोबत व्यतीत करणे, सतत त्यांची आठवण काढणे, न सांगता पैसे देणे या सर्व गोष्टी पार्टनरला अजिबात सहन न होणाऱ्या असतात. त्यामुळे त्यावर आधीच चर्चा झालेली बरी...! याव्यतिरिक्त तुमचं असं एखादं स्वप्न जे पार्टनरच्या घराण्याला शोभणारं नसेल किंवा त्याला आवडणारं नसेल तर त्याला आधीच गोड बोलून त्यासाठी तयार करा, जेणेकरून नंतरचे वाद टळतील.



शॉर्ट न्यूज

मुख्याध्यापक पांडुरंग भागवत सेवा निवृत्त

■ **संगमनेर** : न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंबरे येथे ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संगमनेर संचालित न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंबरे विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक पांडुरंग भागवत सर हे सेवा निवृत्त होत आहे. त्या प्रित्यर्थ सेवा पुर्ती गौरव सोहळा समारंभ आयोजित केला. माजी विद्यार्थी व गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला गावातील सर्व संस्थांचे अध्यक्ष, सदस्य, आम्ही हिवरगावकर मंडळाचे अध्यक्ष सदस्य सर्वच ग्रामस्थ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव, मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

अकोलेत दुकावदासस चाकूने भोसकले

■ **अकोले** : शहरातील बाजारतळावर प्रदीप सुरेश वाघेरे या तरुणाला गणेश माने, गणेश चव्हाण, विजय बबन चव्हाण यांनी चाकूने भोसकल्याची घटना घडली असून यावेळी चाकूने भोसकून पळत असताना गणेश माने (कल्याण) यास संदीप सुरेश वाघिरे व आकाश सुरेश वाघिरे यांनी माहत्वाण केली असल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. जखमी असलेल्या प्रदीप सुरेश वाघिरे याची प्रकृती चिंताजनक असून त्याला अकोलेत प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी संगमनेर येथे पाठविण्यात आले आहे.

बिळवंडे धरणातून उव्हाळी आवर्तन मुदले

■ **भंडारदा** : लाभक्षेत्रासाठी कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार निळवंडे धरणातून सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन शनिवार दि. २७ एप्रिल रोजी रात्री १३:५० क्युसेकने सोडण्यात आले. सदर आवर्तन २५ दिवस सुरु राहणार असून खालील भागाला पाणी पोहचण्यास सुरुवातीला ८ दिवस दररोज दोन तास वीज पुरवठा करणार असल्याचे समजते. सद्यस्थितीत भंडारदा धरणात ३३४३ दलघफू पाणी शिल्लक असून निळवंडे धरणात २५४८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. दोन्ही धरणात जवळपास ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

कोतूळ उपवाजासत कांदा सोळाशे रुपये

■ **कोतूळ** : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अकोले उपबाजारात काल पाचशे गोणी कांदाचा लिलाव झाला. यात नाथ ट्रेडिंग कंपनी यांनी जामगाव (राजूर) येथील शेतकरी देविदास आरोटे यांचा साठ गोणी कांदा सोळाशे रुपये भावाने खरेदी केला तर सरासरी पंधराशे रुपये किंमत भावाने कांदा खरेदी झाली. बाजार समितीचे चेअरमन भानुदास तिकाडे, व्हा. चेअरमन रोहिदास भोर, संचालक बाळासाहेब सावंत, रूपाजी कचरे, सचिव आभाळे यांच्या उपस्थितीत हा लिलाव झाला.

भोरवाडीत रक्तदान शिबिरास प्रतिसादे

■ **भोरवाडी** : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकीतून समाजापुढे एक वेगळा आदर्श उभा राहतो, असे प्रतिपादन भोरवाडी येथील दर्शन आश्रमचे चेअरमन नितीन भोर यांनी केले. भोरवाडी येथे दर्शन आश्रम आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भोरवाडीचे सरपंच भास्कर भोर, मालेगाव ब्लड सेंटरचे संचालक कैलास सोनवणे, बाबासाहेब भोर, रंगनाथ जासूद, संतोष गायके उपस्थित होते. शिबिरात १२४ रक्त पिशव्यांचे संकलन झाले.

कांदा विर्यात बंदी उठविलेल्या निर्णय स्वागतार्ह

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

■ **नगर** : प्रतिनिधी
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठविलेल्या निर्णय स्वागतार्ह असून सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत मोदी सरकारचे अभिनंदन केले.

मागील काही महिन्यांपासून राज्यात कांदा निर्यातीवर बंदी होती. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. शनिवारी केंद्र सरकारने ही बंदी संपुष्टात आणून ९९,१५० मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे शेतकरी सुखावला



असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

बंदीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे बंदी उठविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांना आता युर्दे, भूतान, बहरीन, मॉरिशस, आणि श्रीलंका या सहा देशात कांदा निर्यात करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बुरूडगाव रोडला भजन संध्या संपन्न

भक्तीरसात भक्तजण तल्लीन

■ **नगर** : प्रतिनिधी
हनुमान जन्मोत्सव नंतर बुरूडगाव रोडवरील हॉटेल वैभव समोरील स्वाती कॉलनी मध्ये मध्ये हनुमान चालीसा संपन्न झाली व भजन संध्याने संपूर्ण परिसर दुमदुमला मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्याचे हे ४४ वे पुष्प चंद्रकांत कीर्तिकुमार कोठारी यांच्या वतीने या भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राजाभाऊ कोठारी यांनी यावेळी बोलताना म्हणाले हनुमान जयंतीला ४१ वे पुष्पाने कार्यक्रमाची सांगता झाली पण जे रोज हा कार्यक्रम सादर करतात त्यांच्या मागणी नुसार अजून ३ पुष्प वाढविले, दरवर्षी सुमारे २००



भाविकांची, मंडळाची मागणी असते आमच्या येथे हनुमान चालीसा करा, सर्वांची मागणी पूर्ण करणे शक्य नसते कारण आपण ४१ पुष्प घेते.

हनुमान चालिसाच्या कार्यक्रमात भक्तीचे रंगात भाविक भक्तांनी तल्लीन झाले होते. भाविकांनी सामुदायिक पठणात सहभाग घेतला. हनुमान चालीसा गायन व

विविध भजने सादर झाली. हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगल भक्त सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद जेवण देण्यात आले.

...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका !
अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जद दम

■ **बारामती** : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी राज्यात चर्चेत असतात. ते भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरून चिमटे काढताना दिसतात. अनेकदा बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून भलतीच विधाने निघतात. पण काही चुकीचे शब्द वापरले गेल्यास ते तात्काळ माफीदेखील मागताना दिसतात. दरम्यान अजित पवारांचे एक विधान सध्या सोशल मीडियात व्हायरल होतंय. यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांना सज्जद दम देताना दिसतायत.

इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील वक्तव्य अजूनही अजित दादांना चांगलेच बोटते आहे. आजही त्यांनी शिर्षुफळ येथील सभेत बोलताना याचा उल्लेख केला. काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील



शिर्षुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पवार बोलत होते. अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पाटीकडे जातात. बिनविरोध पदे मी दिली

आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत, असे अजित पवार म्हणाले. आपले विधान आपखी स्पष्ट करण्यासाठी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. कुंकू लावायचा असेल तर एकाचेच लावा. माझे तरी लावा नाहीतर त्यांचे तरी लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहूत नाही. मला कळते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतसुद्धा मला कळते होते. पण जुने पुराने उकळून काढायचे नाही, असे मी ठरवल्याचे अजित पवार म्हणाले. ते वाक्य वापरताना अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ घेतला आणि ते म्हणाले की उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम घायला लागलेत पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय. अशा स्वरूपात अप्रत्यक्षरीत्या रोहित पवार यांना त्यांनी टोला मारलाय. पण हे बोलतानाच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते देशमुख यांच्या उपोषणाचा संदर्भ घेऊन जे वाक्य वापरले होते आणि त्यातून त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याचा संदर्भ पुन्हा एकदा घेतला. आणि त्यांनी सांगितले की, मी माझ्या मेंदूला सातत्याने सांगत असतो की आपल्याला शब्द जपून वापरायचे आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

(पान १ वरून)
समाजाच्या हरकतीनंतर एमआयएम'ची माघार

सर्वच बाजूंनी टीका होऊ लागल्याने आणि समाजाच्या दबावामुळे अशरफी यांना माघार घ्यावी लागली. आज दुपारी साडेबाराच्या सुमारात ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यासंबंधी त्यांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केलेली नाही. त्यानंतर ते कोणालाही न भेटता निघून गेले. प्रसारमाध्यमांनी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणि नंतर माघारीसाठीही वरिष्ठ पातळीवरूनच सूचना आली होती, असे सांगण्यात येते. भाजप विरोधी मते विभागून भाजपलाच फायदा होतोय

'एमआयएम'ची महाराष्ट्रात पट्टी झाली, त्यावेळी मुस्लिमांचा बऱ्यापैकी पाठिंबा मिळाला होता. मात्र, आता एमआयएममुळे भाजप विरोधी मते विभागली जाऊन भाजपचाच फायदा होत असल्याचे समोर येऊ लागल्याने मुस्लिमांमध्ये बऱ्यापैकी जागृती झाल्याचे बोलले जात आहे. अशीच जागृती आणि एकजूट नगरच्या मुस्लिमांमध्ये पहायला मिळाली. गेल्या काही काळापासून नगरमध्ये घडत असलेल्या विविध घटनांतून ही एकी झाल्याचे आढळून येते. त्यामुळेच भाजपला मदत होऊ नये, यासाठी समाजाने पुढाकार घेत 'एमआयएम'ला माघार घ्यायला लावल्याचे दिसून येते. यावरून लंके यांच्या समर्थकांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यांच्याकडूनही अशरफी यांच्या उमेदवारीवर टीका होत होती. आता अशरफी यांच्या माघारीचा लंके यांना किती फायदा होणार हेही स्पष्ट होईल.

PARNER PUBLIC SCHOOL

LKG, UKG, STD 1st
State Board

11th Science (State Board & NCERT Syllabus)
Integrated with NEET & MHT-CET

MHT-CET (Engg, NATA, Architecture, NDA, Other Entrance) | **NEET** (Medical, Agri, Pharmacy, Other Entrance)

G. M. INTERNATIONAL SCHOOL

LKG, UKG, STD 1st to 5th
CBSE Board

सुरभि हॉस्पिटल, अहमदनगर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ आपल्या परिसरामध्ये

प्रत्येक बुधवारी भाळवणी येथे वेळ 10 ते दुपारी 2

डॉ. सुलभा पवार
एम.बी.बी.एस. (बी.जे. पुणे), डि.जी.ओ. (मुंबई)
स्त्री आरोग्य तज्ज्ञ

● **प्रसूती विभाग**

- ▶ प्रसूती पूर्व तपासणी
- ▶ संपूर्ण प्रसूती उपचार
- ▶ अति जोखमेचे बाळंतपण (High Risk Pregnancy)

● **गर्भपिशवीचे आजार**

- ▶ अंगावरून पांढरे किंवा लाल जाणे
- ▶ गर्भपिशवी मध्ये असणाऱ्या गाठी
- ▶ गर्भपिशवीच्या मुखांचे आजार

● **Infertility वंधत्व उपचार**

- ▶ वारंवार होणारे गर्भपात,
- ▶ लग्नानंतर अनेक वर्षे गर्भधारणा न होणे,
- ▶ पहिल्या गर्भधारणेनंतर दुसऱ्या गर्भधारणेला अडचण येणे,
- ▶ टेस्ट ट्यूब बेबी (IVF) किंवा IUI उपचार

● **स्तनांचे आजार आणि उपचार**

- **PCOS आणि मासिक पाळीच्या समस्या**
- **सरकारमान्य गर्भपात आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया**

सर्व शस्त्रक्रिया अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जरीद्वारे (म्हणजेच बिन टाक्याच्या आणि दुर्बिणीच्या)

पत्ता: डॉ. मते यांचे नित्यसेवा हॉस्पिटल, भाळवणी, ता. पारनेर
नाव नोंदणीसाठी संपर्क: 9545257575, 7030939211

जय नेताजी मर्दीपंज एज्युकेशन ट्रस्ट. संचालित

नॉव्हेंबी क्र. मा. ३९६/२२

न्यू सहाद्री अकॅडमी
खान तुमचे मार्गदर्शन आमचे

मुला-मुसंनानी राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था **एकदा या वया खाव्री करा व मगच प्रवेश घ्या...!**

आमी / पोलीस भरती व सरळ सेवा परीक्षेतील भरघोस यशा नंतर **MPSC** च्या क्षेत्रात दमदार पदार्पण

MPSC FOUNDATION COURSE
PSI | STI | ASO | TAX ASST |

MPSC लिपीक
NEW BATCH STARTING

निवासी/अनिवासीची सोय
स्वतंत्र मुलींची बॅच

मेजर भगवान मांगरे सर

* **आमची वैशिष्ट्ये** *

- * १ डिसेंबर पासून नवीन बॅचला सुरुवात
- * एकदम डिजीटल पद्धतीने लेक्चर हॉल
- * प्रत्येक विषयाला अनुभवी शिक्षक
- * मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र होस्टेल व मेस सुविधा

- * अत्याधुनिक व सुसज्ज अशी अभ्यासिका
- * PSI या पदासाठी स्वतंत्रपणे ग्राऊंडची व्यवस्था
- * पहिले ५ दिवस फ्री डेमो लेक्चर

* **एॅडमिशन ओपन** *

9850046500 | 9834935396 | 9822821095

आमचा पत्ता : सारलाईट कंपनी समोर, बडोदा बँक शेजारी, वजाजनगर, छत्रपती संभाजीनगर

